

विविध प्रसार माध्यमांमध्ये राज्य शासनाबद्दल प्रसिद्ध होणाऱ्या वस्तुस्थितीदर्शक नसलेल्या/प्रतिसाद देण्यायोग्य बातम्यांबाबत अभिप्राय/वस्तुस्थितीदर्शक माहिती तातडीने सादर करण्याबाबत सुधारित सूचना.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१७/मावज-१

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,

दिनांक : १९ जून, २०२५

संदर्भ :- शासनाचे समक्रमाकाचे दिनांक : २८ मार्च, २०२५ रोजीचे परिपत्रक

शासन परिपत्रक :

मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि. १३ जानेवारी, २०२५ रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने तसेच मा. मुख्यमंत्री यांनी यासंदर्भात दि.०३.०२.२०२५ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार १०० दिवसांच्या नियोजन आराखड्यात, विविध प्रसिद्धी माध्यमांमध्ये राज्य शासनाच्या कार्यपद्धती/कामकाज विषयक प्रसिद्ध होणाऱ्या प्रतिसाद देण्यायोग्य बातम्यांबाबत वस्तुस्थितीदर्शक माहिती संबंधित विभागाकडून तातडीने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्व मंत्रालयीन विभागांसाठी एक सविस्तर सूचनात्मक स्वरूपाची कार्यपद्धती संदर्भाधीन दिनांक २८ मार्च, २०२५ च्या परिपत्रकान्वये विहित करण्यात आली आहे.

२. वरील कार्यपद्धतीनुसार, वस्तुस्थितीदर्शक नसलेल्या/दिशाभूल करणाऱ्या अशा प्रकारच्या बातम्यांबाबत राज्य शासनाद्वारे वस्तुस्थितीदर्शक माहिती/अभिप्राय त्याचवेळी म्हणजे संबंधित बातमी प्रसिद्ध झाल्यापासून किमान एक दिवसाच्या आत प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे. अशा बातम्यांचे/ घटनांचे गांभीर्य शासनाने विचारात घेऊन व त्याची दखल घेऊन त्यास तातडीने प्रतिसाद दिल्यास शासनाची जनमानसांमध्ये असलेली प्रतिमा उंचावण्यास मदत होते. तथापि, असे जरी असले तरीही शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, विविध प्रसार माध्यमांमध्ये राज्य शासनाच्या एकूण कार्यपद्धती विषयक प्रसिद्ध होणाऱ्या वस्तुस्थितीदर्शक नसलेल्या /दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा प्रतिसाद देण्यास राज्य शासनाच्या विभागांकडून अद्यापही तत्परता दर्शविण्यात येत नाही. सदर परिस्थितीत संदर्भाधीन दि. २८ मार्च, २०२५ च्या परिपत्रकाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे पुनः सूचना देण्यात येत आहेत:-

- १) राज्यातील विविध वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मिडिया, डिजिटल माध्यमे व इतर माध्यमांमध्ये शासनाविरोधात अथवा शासनाच्या निर्णयांविषयी गैरसमज निर्माण करणाऱ्या बातम्या किंवा संदेश प्रसारित केले जात असल्यास, त्यावर शासनाची अधिकृत भूमिका तातडीने स्पष्ट करणे अत्यावश्यक आहे.

- २) प्रत्येक विभागाने त्यांच्या विभागाशी संबंधित बातम्यांची वरील प्रमाणे त्वरित दखल घ्यावी व शासनाची अधिकृत भूमिका आणि वस्तुस्थिती स्पष्ट करणारा खुलासा विभागीय संपर्क अधिकारी (DLO) यांचेमार्फत संबंधित अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव किंवा सचिवांच्या थेट मार्गदर्शनाखाली तयार करावा. सदर खुलासा, संबंधित बातमी प्रसारित झाल्यानंतर व निदर्शनास आल्यानंतर संदर्भाधीन दि. २८ मार्च, २०२५ च्या परिपत्रकानुसार वर्तमानपत्रातील बातम्या संदर्भात बारा तासांच्या आत व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्यांबाबत दोन तासांच्या आत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे (DGIPR) सादर करणे बंधनकारक राहिल. DGIPR मार्फत सदर खुलासा संबंधित प्रसार माध्यमांकडे त्वरित पाठविला जाईल, याची देखील दक्षता घेण्यात यावी. ही कार्यपद्धती दररोज नियमितपणे आणि काटेकोरपणे राबविण्यात यावी, यासाठी सर्व विभागांनी दक्ष राहावे.
- ३) वरीलप्रमाणे करावयाच्या कार्यवाहीचा समावेश सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव यांच्या Key Result Areas (KRA) मध्ये करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या प्रसारित बातम्यांवर त्वरित खुलासा देणे आणि शासनाची अधिकृत भूमिका नागरिकांपर्यंत पोहोचविणे याबाबतची कार्यवाही विहित कालवधीत पूर्ण करणे हा त्यांच्या वार्षिक कामगिरीचा एक महत्वाचा भाग असेल. यासंदर्भात पुढील आवश्यक कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाच्या भाप्रसे आस्थापना कार्यासनाने करावी.
३. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक २०२५०६१९१६२१३२६३०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
- महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सुजाता सौनिक)

मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव.
२. मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
३. मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
४. मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिषद / विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
५. मा.उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
६. मा.उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
७. सर्व सन्माननीय विधानसभा, विधानपरिषद व संसद सदस्य.

८. मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
९. मा.उपमुख्यमंत्र्यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
१०. सर्व मा.मंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
११. मा.मुख्य सचिव यांचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
१२. सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
१३. महालेखापाल, १/२ (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखापरीक्षा), मुंबई, नागपूर,
१४. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई.
१५. सहसचिव, वित्त विभाग (कार्या-व्यय-४),मंत्रालय, मुंबई
१६. सहसचिव, नियोजन विभाग (कार्या-१४४३),मंत्रालय, मुंबई
१७. संचालक, (माहिती) (प्रशासन)माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई
१८. संचालक,(माहिती)(वृत्त) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई
१९. निवडनस्ती (मावज-१), सामान्य प्रशासन विभाग.
२०. उपसंचालक (लेखा), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई,
२१. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
२२. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
२३. लेखाधिकारी (आहरण व संवितरण), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
२४. निवडनस्ती (मावज-१), सामान्य प्रशासन विभाग.
२५. भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.कुटीर क्र.१, योगक्षेमसमोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२०.
२६. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस(इं.) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई-४०० ०२५.
२७. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ठाकरसी हाऊस, जे.एन.हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ०३८.
२८. शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-४०० ०२८.
२९. बहुजन समाज पक्ष, प्रदेश सचिव, महाराष्ट्र राज्य, बी.एस.जी.भवन, भूखंड क्र. ८३-ए, कलेक्टर कॉलनी, चेंबूर, मुंबई-४०० ०७४.
३०. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र समिती, ३१४, राजभवन, एस.व्ही.पटेल मार्ग,मुंबई -४०० ००४.
३१. भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्ष, महाराष्ट्र समिती, जनशक्ती सभागृह, ग्लोब मिल पॅलेस, वरली, मुंबई-४०० ०१३.
३२. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राजगड, मातोश्री टॉवर, शिवाजी पार्क, दादर, मुंबई-२८.